

अभ्यास 2) *हृद्य-भ्यासो Lust und Fleiss* Spr. (II) 8790. ज्ञानाभ्यास *Studium* 4839. अनभ्यास pl. *Nichtstudium, Faulheit* 7442.
 अभ्युद्य 2) c) so v. a. *das Obenaufsein* HARIV. 2450.
 अभ्युदाचारिन् adj. *hinaufsteigend zu, sich erhebend gegen: असुरविशं देवानभ्युदाचार्यासीत्* (°चार्यं आसीत् die Hdschr.) AIR. Ba. 6, 36. अभि könnte auch abgetrennt werden.
 अभ्युपपत्तृ nom. ag. *Beispringer, Helfer: दीनानाम् KARAKA 1, 8.*
 अभ्युपाय 2) अनभ्यु° *kein geeignetes Mittel* PAT. a. a. O. 1, 10, b. 11, a.
 अभमतङ्ग m. = °मत्तङ्ग *Indra's Elephant* H. an. 4, 198.
 अधात्व्य RV. 8, 21, 13.
 1. अमत्र, RV. 3, 36, 4 gehört zu 2. अमत्र, das also auch m. ist; vgl. u. 1. वृजन 1).
 अमरा 3) b) vgl. अमरा *Uterus* (richtiger *Nachgeburt*).
 अमरैव्य (Nachträge) SŪRJAS. 7, 18. 9, 6. 12, 31.
 अमानुष 1) auch RV. 8, 59, 11.
 अमित्र (Nachträge) n. wohl fehlerhaft; vgl. Spr. (II) 822.
 अमित्रसेनो (parox. AV. 3, 1, 8), lies *Feindesheer*.
 असूर्तरजस्, असूर्तरजस ed. Bomb. 4, 32, 3. 7.
 असृत 4) m) Spr. (II) 2986.
 असृतम्बाव m. *fließendes Wasser* (Comm.) SŪRJAS. 13, 16.
 असृतांशु KATHAS. 31, 29.
 असृताप, °पते *zu Nektar werden* Spr. (II) 1679.
 असोत KAUṢ. 62.
 अस्वर 4) als *Luft* Bez. der Null SŪRJAS. 2, 18. 24.
 अस्वुकुटी f. *Wasserhuhn* KARAKA 1, 27.
 अस्वुकृस्तिनी f. *ein best. Wasserthier* MED. 4. 25. — Vgl. बलकृस्तिन्.
 अस्वकार (s. auch Nachträge), °कृत adj. und n. *eine best. fehlerhafte Aussprache der Vocale* PAT. a. a. O. 1, 20, a.
 अस्योधि HE. JOGAC. 4, 95. 103.
 अस्य bei einem best. *Spiele mit Figuren der Gang zur Rechten* PAT. a. a. O. 5, 83, a. Ind. St. 13, 473.
 अस्यतन् adj. *nicht in einer Reihe —, nicht Seite an Seite gehend* RV. 2, 24, 5.
 अस्यन 2) a) *das Vorrücken (procession)* SŪRJAS. 3, 10. — c) SŪRJAS. 11, 1. 2. 17. 12, 51. 61. 68. 14, 9. — d) SŪRJAS. 3, 11. 13, 10. fg. 14, 3.
 अस्यनात् *Solstitium* SŪRJAS. 12, 51. 61.
 अस्यशङ्कु m. 1) *ein eiserner Nagel; s. u. शङ्कु 1)* am Ende. — 2) N. pr. eines Asura MĀK. P. 125, 56.
 अस्यस्मय 1) RV. 5, 30, 15.
 अस्यानय als *Spielausdruck* (auch Nachträge) vgl. अय्य und अनय oben.
 अस्यामन् s. u. यामन्.
 अस्याम् Z. 4 lies 1, 154, 6 st. 2, 154, 6.
 अस्यमशर m. *der Liebesgott* DAṢAK. 78, 10. — Vgl. अयुगिषु, पञ्चेषु u. s. w.
 अस्योग (Nachträge), füge nach 7) n. (sc. स्थान) hinzu.
 अस्योगवाह् vgl. योगवाह् und WEBER, PRATIṢṬHĀS. 87. fg.
 अस्योगिन् m. *kein Mönch* HE. JOGAC. 4, 114.
 2. अस्योनि so v. a. *originell* VĀMANA 3, 2, 7.
 अर caus. 5) *परैर्वचनमर्पितम् aufgetragen* Spr. (II) 6990.
 — सम् caus. 6) *entsenden, schicken: einen Boten* Spr. (II) 6989.

अरक 1) Spr. (II) 5349.
 अरत्सु Z. 2 lies 5, 87, 9 st. 6, 87, 9.
 अरध s. रध.
 अरसुक MBh. 3, 6022 nach der Lesart der ed. Bomb.
 अरमति, zu RV. 2, 38, 4 vgl. jetzt Z. d. d. m. G. 24, 306. fg.
 अरवत् (von अर) adj. *mit Speichen versehen: चक्र* PAT. a. a. O. 3, 3, a. अनरवत् ebend.
 अरष्मिक adj. *ohne Zügel* ÅCV. GAH. 2, 6, 4.
 अराद्य adj. *langhörig* (Comm.) TS. 5, 6, 22, 1.
 2. अरौवन् m. = अरवन् *Ross: निरीं पर्षदरावा यो पुवाकुः ever Ross sog ihn heraus* RV. 7, 68, 7.
 अरिखदिर s. u. सदानिका.
 अरित्र vgl. शतरित्र.
 अरिषय्य und अरिषय्यत् lies *nicht fehlend, sicher, zuverlässig*.
 अरिष्टकर्मन् vgl. अनिष्टकर्मन्.
 अरूपा 2) g) N. pr. eines Asura MBh. 16, 119 nach der Lesart der ed. Bomb., वरूपा ed. Calc. — 3) b) MBh. 3, 7022.
 अरूपाभि (अरूपा + अभि) n. *eine Art Stahl* ÇKDā. u. वज्र.
 अरूपित u. s. w. zu streichen.
 अरू 2) als *Sonne* Bez. der Zahl zwölf SŪRJAS. 1, 70. 3, 17. 30. 8, 7. 12, 89.
 अरूज m. *der Planet Saturn* (vgl. Nachträge) SŪRJAS. 1, 69. 9, 2. 6.
 अरूसाति Z. 2 lies शूतैरपद्रन्.
 अरुल 1) f. आ HE. JOGAC. 4, 9.
 अर्य vgl. धनार्थ.
 अर्यन्म् PAT. a. a. O. 3, 80, b fehlerhaft für अर्यन्म्.
 अर्या 2) a) Z. 2 lies गिर्या°.
 अर्याव 2) b) als *Bez. der Zahl vier* (vgl. Nachträge) SŪRJAS. 1, 29. 2, 21.
 अर्य 3) so v. a. *Lohn* Spr. (II) 3587. — 7) *वर्या nach einem Gatten verlangend* BHĀ. P. 3, 8, 5. — 13) (Nachträge) SŪRJAS. 1, 88. 42. 2, 28. 12, 86.
 अर्यगति f. *das Sichergeben des Sinnes* PAT. a. a. O. 2, 330, b. 6, 21, b. 57, b.
 अर्यचित्तन HE. JOGAC. 3, 126.
 अर्यपति *ein reicher Mann* Spr. (II) 584. 762.
 अर्यपाल m. N. pr. eines Mannes DAṢAK. 114. fgg.
 अर्यपुष्टि f. *Erweiterung des Sinnes, grössere Bedeutsamkeit* VĀMANA 4, 2, 19.
 अर्यप्राप्ति f. *das Sichvonselbstverstehen* KARAKA 3, 8.
 अर्य्य 2) *यावन्मार्थपते परम्* Spr. (II) 2548.
 — समभि s. समभ्यर्थयितृ.
 अर्य्युक्ति Spr. (II) 3678.
 अर्य्यवर्ता f. *Bedeutsamkeit* PAT. a. a. O. 1, 40, a.
 अर्य्यशालिन् adj. *reich, m. ein Reicher* Citat bei VĀMANA 4, 3, 20.
 अर्य्यसाधक vgl. u. साधक 1) a) und स्वार्थसाधक.
 अर्य्यसिद्धि (Nachträge) f. *Erwerbung eines Vermögens* KARAKA 3, 8. — m. N. pr. eines Sohnes des Pushja (Pushpa die neuere Ausg.) HARIV. 828.
 अर्य्यिक (vgl. Nachträge) PAT. a. a. O. 5, 58, b.
 अर्य्यिता 2) Spr. (II) 6760.
 1. अर्य्य 1) अर्य्यो घटः *ein halbvoller Krug* (Gegens. संपूर्णा) Spr. (II) 6882. — Das Wort ist m. als अर्य्यववाचिन्, n. समप्रविभागे PAT. a. a. O. 2, 347, a.